

नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. ११ जानेवारी २०२०

समाज उन्नतीसाठी समाजभवनाचा उपयोग

व्हावा : नितीन गडकरी

प्रभाग १४ मध्ये खाटिक समाज भवनाचे भूमिपूजन :
पुन्हा ५० लाख देण्याची घोषणा

नागपूर, ता. ११ : समाजभवन हे लग्नसमारंभापुरते मर्यादित न राहता त्याचा उपयोग बौद्धिक संपदा वाढीसाठी समाजातील प्रत्येक घटकाला व्हावा. विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररीसारखे उपक्रम समाजभवनात राबविण्यात यावे तर महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन येथे करण्यात यावे. समाज उन्नतीसाठी समाजभवनाचा उपयोग व्हावा, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विशेष म्हणजे खाटिक समाजभवनासाठी मंजूर ५० लाख रुपयांव्यतिरिक्त वाढीव बांधकामासाठी पुन्हा ५० लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्र. १४ येथील खाटिकपुरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खासदार निधीतून तयार होणाऱ्या खाटिक समाज भवनाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जाधव, माजी आमदार सुधाकर देशमुख, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक कमलेश चौधरी, निशांत गांधी, नगरसेविका प्रगती पाटील, शिल्पा

धोटे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभाष पारधी, संत उपासराव महाराज हिंदू खाटिक समाज संस्थेचे अध्यक्ष अरुण बेहारे, विशाल लारोकर, किशोर मदने, डॉ. रमन मदने उपस्थित होते. खासदार निधीतून बांधण्यात येणाऱ्या समाजभवनाचे भूपृष्ठ क्षेत्रफळ सहा हजार वर्ग फूट असून चार हजार वर्ग फूट क्षेत्रावर समाजभवनाचे बांधकाम होणार आहे. ५० लाख रुपये किमतीच्या बांधकामाचे कार्यादेश देण्यात आले असून वाढीव बांधकामासाठी अतिरिक्त ५० लाख रुपये देण्यात येईल, अशी घोषणा ना. नितीन गडकरी यांनी केली. समाजाला एकत्रित आणून चांगल्या कार्याकरिता समाजभवनाचा वापर करण्याचे आवाहन ना. गडकरी यांनी यावेळी केले.

ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी यावेळी नव्याने बांधण्यात येणाऱ्या समाजभवनाविषयी माहिती दिली. खाटिक समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी समाजभवनाचा उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते समाजभवनाचे विधीवत भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विशाल लारोकर यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक बिहारीजी, बंडू पारवे, घनश्याम मदने, शेरसिंग पवार, राजेश कनौजिया, विनेश पाटील, श्यामकुमार गहरे, दीपक जांभुळकर, कुंडलिक पारधी, विकास कसरे, दिलीप डोईफोडे, अजय पारधी, संतोष पारधी, सचिन मदने, अनिल मदने, अमोल तुमाने, दिनेश डोईफोडे, भास्कर ढोक, विजय मदने, महेश मदने, अशोक लारोकर, कंत्राटदार सुरेश बघेल यांच्यासह समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.